

घरबांधणी अग्रिम

सुधारित घेतनबॅंड मधील घेतन विचारात
घेऊन अग्रिमाच्या रकमेत तसेच घराच्या
किंमत मर्यादेत सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन शुध्दीपत्र, क्रमांक-घबांअ-१०११/प्र.क्र.५६/२०११/ विनियम

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : १ नोव्हेंबर, २०१२.

वाचा : १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.घबांअ-१०.११/प्र.क्र.५६/२०११/विनियम, दि.२७.०२.२०१२.

शुध्दीपत्र :

उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयान्वये सुधारीत घेतनबॅंड मधील घेतन विचारात घेऊन घरबांधणी अग्रिमाच्या रकमेत तसेच घराच्या किंमत मर्यादेत सुधारणा करण्यात आली आहे. उपरोक्त शासन निर्णयातील परिच्छेद-१ मधील 'अ' येथील प्रयोजनात तसेच परिच्छेद- ७ मध्ये व परिच्छेद- ८ मधील अट क्र ७ मध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

परिच्छेद १ : स्तंभ (१) च्या प्रयोजना मधील 'अ'

मूळ परिच्छेद : (अ) जमीन खरेदी करून त्यावर विहित कालावधीत घर बांधणे किंवा तयार घर खरेदी करणे.

सुधारीत परिच्छेद : (अ) (१) जमीन खरेदी करून त्यावर विहित कालावधीत घर बांधणे किंवा

(२) स्वतःच्या मालकीच्या जागेवर नवीन घर बांधणे, किंवा

(३) स्वतःच्या मालकीच्या जागेवरील मोडकळीस आलेले घर पाडून नवीन घर बांधणे, किंवा

(४) बांधकाम चालू असलेले नवीन घर किंवा तयार नवीन घर खरेदी करणे.

परिच्छेद ७.

मूळ परिच्छेद : शासन सेवेतील पुनर्नियुक्त माजी सैनिक असलेल्या कर्मचाऱ्याला संदर्भाधीन शासन निर्णय क्र.घबांअ.१०००/प्र.क्र.२३/०१/विनियम, दि.२५.९.२००१ मधील तरतूदीनुसार अग्रिम अनुज्ञेय राहिल.

सुधारीत परिच्छेद : शासन सेवेतील पुनर्नियुक्त माजी सैनिक असलेल्या कर्मचाऱ्याला संदर्भाधीन शासन निर्णय क्र.अग्रिम-१०९६/प्र.क्र.४/९६/विनियम, दि.२३.६.१९९७ मधील तरतूदीनुसार अग्रिम अनुज्ञेय राहिल.

परिच्छेद ८ मधील अट क्र.(७).

मुळ अट : दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या अर्जदारास (दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता) या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही.

सुधारीत अट : दि.१ मे, २००१ रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या अर्जदारास (दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता) या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही.

२. सदर शासन शुध्दीपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संगणक सांकेतांक २०१२११०११०५१५२५९०५ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


(वि.का.चौधरी)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- ◆ प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०
- ◆ महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०
- ◆ महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
- ◆ महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
- राज्यपालांचे सचिव
- मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
- उप मुख्य मंत्र्यांचे प्रधान सचिव
- सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक
- सर्व विधानमंडळ सदस्य
- मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव
- अपर मुख्य सचिव, राज्य निवडणूक आयोग.
- मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभाग
- आयुक्त, राज्य निवडणूक आयोग.
- अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे(पूर्व), मुंबई ४०० ०५१
- अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
- मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकणभवन, नवी मुंबई
- ◆ प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई
- ◆ प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई
- ◆ प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मादाम कामा रोड, मुंबई
- ◆ प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, कुटीर क्र.३ व ४, अधिदान व लेखा कार्यालय आवार, मुंबई

- ◆ प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ◆ सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- ◆ प्रमुख न्यायाधिश, कुटुंब न्यायालय, नागपूर / मुंबई, वांद्रे, मुंबई - ४०० ०५१
- ◆ विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली .

उप संचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती
उप मुख्य लेखा परिक्षक (वरिष्ठ), स्थानिक निधी लेखा, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई/ पुणे/
नागपूर/ औरंगाबाद / नाशिक/ अमरावती

सर्व उप कोषागार अधिकारी

मंत्रालयाच्या सर्व प्रशासनिक विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख आणि कार्यालय प्रमुख
सर्व विभागीय आयुक्त

सर्व जिल्हाधिकारी

महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन, वांद्रे(पूर्व), मुंबई-४०० ०५१

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी

सर्व जिल्हा परिषदांचे अर्थ विभागातील मुख्य लेखा व वित्त अधिकारी

संचालक (माहिती), महाराष्ट्र परिचय केंद्र, अ-८, स्टेट एम्पोरिया इमारत, बाबा खरकसिंग मार्ग, नवी दिल्ली ११०००१

बहुजन समाज पार्टी, डी-१, इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई-४०० ००१

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरक नं.१, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२०,

भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई-४०० ००४

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई-

इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई-४०० ००२

नॅशनलस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री पेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.

शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-४०० ०२८,

वित्त विभागातील सर्व कार्यासने

निवड नस्ती, विनियम, वित्त विभाग

- ◆ पत्राद्वारे.
